

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातील (खुद्द)
कार्यरत अस्थायी पदांना दि.०१.०९.२०२४
ते दि.२८.०२.२०२५ पर्यंत मुदतवाढ देणेबाबत...

महाराष्ट्र शासन
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग
शासन निर्णय क्रमांक : अमुवा २०२४/प्र.क्र.५९/आस्था
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : १२ सप्टेंबर, २०२४

वाचा:

१. शासन निर्णय, वित्त विभाग क्र.पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दिनांक १८.०८.२०२२
२. शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग क्र. अमुवा २०२२/प्र.क्र.४६/ आस्था, दि.१३.०९.२०२२
३. शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग क्र. आस्था २०१७/प्र.क्र.१८२(भाग-१)/आस्था, दि.१८.०१.२०२२ (आकृतीबंध निश्चित)
४. शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग क्र. आस्था २०१७/प्र.क्र.१८२(भाग-१)/आस्था, दि.१३.१०.२०२२ (स्थायी पदांत रूपांतर)
५. शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग क्र. आस्था २०१७/प्र.क्र.१८२(भाग-१)/आस्था, दि.०३.११.२०२२ (शुद्धीपत्रक)
६. शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग क्र. अमुवा २०२२/प्र.क्र.४६/ आस्था, दि.१४.११.२०२२
७. शासन निर्णय, वित्त विभाग क्र.पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दिनांक ०८.०२.२०२३
८. शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग क्र. अमुवा २०२३/प्र.क्र.३८/ आस्था, दि.०१.०३.२०२३
९. शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग क्र. संकीर्ण २०२१/प्र.क्र.६८/आस्थापना, दि.२३.०५.२०२३(पदनिर्मिती)
१०. शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग क्र. संकीर्ण २०२१/प्र.क्र.६८/आस्थापना, दि.१२.०७.२०२३(पदनिर्मिती)
११. शासन निर्णय, वित्त विभाग क्र.पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दिनांक ३१.०८.२०२३
१२. शासन शुद्धीपत्रक, वित्त विभाग क्र.पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दिनांक ०६.०९.२०२३
१३. शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग क्र. अमुवा २०२३/प्र.क्र.३८/ आस्था, दि.२६.०९.२०२३
१४. शासन निर्णय, वित्त विभाग क्र.पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दिनांक २१.०२.२०२४
१५. शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग क्र. अमुवा २०२३/प्र.क्र.३८/ आस्था, दि.०७.०३.२०२४
१६. शासन निर्णय, वित्त विभाग क्र.पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि. ०६.०९.२०२४

प्रस्तावना :-

वित्त विभागाच्या संदर्भ क्र.११ येथील शासन निर्णय तसेच संदर्भ क्र.१२ येथील शुद्धीपत्रकानुसार या विभागाच्या संदर्भ क्र. १५ येथील दि. ०७.०३.२०२४ च्या शासन निर्णयान्वये पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातील मंजूर ८१ (सुधारित आकृतीबंधानुसार ५४+ नवनिर्मित नियमित २१+ बाह्ययंत्रणेद्वारे ६) पदांपैकी ०९ अस्थायी पदे + नवनिर्मित २१ पदे अशी ३० अस्थायी पदे तसेच ०५ (अधिसंख्य पदे- शिपाई संवर्गातील १३ पैकी ५ कार्यरत पदे) पदांना दि.०१.०३.२०२४ ते ३१.०८.२०२४ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात

आली. आता वित्त विभागाच्या संदर्भ क्र.१६ येथील शासन निर्णय दि.०६.०९.२०२४ च्या तरतुदीनुसार दि.०१.०९.२०२४ ते २८.०२.२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय खालीलप्रमाणे घेण्यात आला आहे.

शासन निर्णय :

वित्त विभागाच्या संदर्भ क्र.१५ येथील शासन निर्णय दि.०६.०९.२०२४ मधील तरतुदीनुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातील मंजूर ८१ (सुधारित आकृतीबंधानुसार ५४+ नवनिर्मित नियमित २१+ बाह्यंत्रणेद्वारे ६) पदांपैकी ०९ अस्थायी पदे + नवनिर्मित २१ पदे अशी ३० अस्थायी पदे तसेच ०५ अधिसंख्य पदांना (अधिसंख्य पदे- शिपाई संवर्गातील १३ पैकी ५ कार्यरत पदे) दि.०१.०९.२०२४ ते २८.०२.२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	पदनाम	सुधारित आकृतीबंध + नवीन पदनिर्मिती नुसार मंजूर पदे	सुधारित आकृतीबंधानुसार व नवीन पदनिर्मितीनुसार स्थायी अस्थायी पदांचे विवरण				
			स्थायी	अस्थायी	नवीन पदनिर्मितीनुसार अस्थायी पदे	एकूण अस्थायी पदे (५+६)	एकूण (४+७)
१	२	३	४	५	६	७	८
१.	सचिव	०१	०१	००	००	००	०१
२.	उप सचिव	०४ (३+१)	०३	००	०१	०१	०४
३.	अवर सचिव	०५ (४+१)	०४	००	०१	०१	०५
४.	कक्ष अधिकारी	१३ (६+७)	०५	०१	०७	०८	१३
५.	उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी / मराठी)	०६ (५+१)	०४	०१	०१	०२	०६
६.	निम्नश्रेणी लघुलेखक	०२ (१+१)	०१	००	०१	०१	०२
७.	सहायक कक्ष अधिकारी	१७ (११+६)	०८	०३	०६	०९	१७
८.	रोखलेखापाल	०१	०१	००	००	००	०१
९.	लघुटंकलेखक (मराठी)	०१	००	०१	००	०१	०१
१०.	लिपिक टंकलेखक	१४	०७	०३	०४	०७	१४
११.	रोखपाल	०१	०१	००	००	००	०१
१२.	देयक लिपिक	०१	०१	००	००	००	०१
१३.	वाहन चालक	०२	००	००	००	बाह्यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा	
१४.	शिपाई	१३ (७+६) (५ अधिसंख्य पदे)	००	००	००	बाह्यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा	
	एकूण	८१	३६	०९	२१	३०	६६

२. या विभागाच्या संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णय दि.१८.०९.२०२२ च्या सुधारित आकृतीबंधामध्ये उपरोक्त विवरणपत्रातील अ.क्र.१३ ते १४ येथील पदे “मृत संवर्ग” म्हणून घोषित करण्यात आली असून, सदर संवर्गात सध्या जेवढे कर्मचारी कार्यरत असतील तेवढी पदे अधिसंख्य समजण्यात येऊन, अधिसंख्य म्हणून ठरविण्यात आलेल्या पदावरील व्यक्तीच्या सेवानिवृत्ती किंवा अन्य कारणामुळे ते पद रिक्त झाल्यानंतर सदरचे पद आपोआप रद्द होईल.

३. उपरोक्त पदांसाठी होणारा खर्च २२५१ - सेक्रेटरीएट सामाजिक सेवा (००) ०९० सेक्रेटरीएट (०१) (०१) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग (२२५१०६३२) (०१) वेतन, मागणी क्रमांक झेडडी - १ या लेखाशिर्षाखाली सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

४. सदरहू शासन निर्णय वित्त विभागाचा शासन निर्णय क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि.०६.०९.२०२४ अन्वये विभागाला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०९१२१२००५३०८२३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(नंदा राजत)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परीक्षा/ लेखा व अनुज्ञेयता), मुंबई.
२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.(रोख शाखेमार्फत)
३. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
४. अवर सचिव (रोखशाखा), पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई
५. अवर सचिव(समन्वय), पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई
६. निवड नस्ती, आस्थापना.